Date: September 4<sup>th</sup>, 2024

The Manager (CRD)	The Manager – Listing Department
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Dalal Street, Fort,	Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai- 400001	Mumbai - 400 051
Scrip Code: 534312	Symbol: MTEDUCARE

Dear Sir / Madam,

## Sub: Newspaper Advertisement(s) of Notice of Annual General Meeting and Book Closure Date

Further to our earlier letter dated September 3rd, 2024 and in terms of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find attached the Newspaper Advertisement(s) pertaining to Notice of the 18th Annual General Meeting of the Company, Book Closure and details of E-voting published on September 4th, 2024 in The Free Press Journal [English Newspaper] and on September 4th, 2024 in Navshakti [Marathi Newspaper].

This is for your information and record please.

#### For, MT Educare Limited (In CIRP)

Arihant Digitally signed by Arihant Nenawati Nenawati 15:10:29 +05'30' (Arihant Nenawati)

Resolution Professional

AFA Valid Upto 08-Nov-2024

IP Reg. No: IBBI/IPA-001/IP-P00456/2017-2018/10799

Email ID: mteducare.cirp@gmail.com

**Note:** Pursuant to the Order dated 16th December, 2022 of the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai ("NCLT Order"), Corporate Insolvency Resolution Process ("CIR Process") has been initiated against the Company in accordance with the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, ("Code") and related rules and regulations issued thereunder with effect from 16th December, 2022 (Corporate Insolvency Resolution Process Commencement Date). Mr. Ashwin Bhavanji Shah has been appointed as Interim Resolution Professional ("IRP") in terms of the NCLT Order, IRP has constituted Committee of Creditors on 21-08-2023. previously, IRP was performing function as Resolution Professional under regulation 17(3) of CIRP of IBBI, however on 22nd January, 2024, Mr. Arihant Nenawati were appointed as New Resolution Professional in the application filed by Prudent ARC by the Hob'ble NCLT, Mumbai Bench.

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the Share Certificate No. 2599649 for 1000 shares bearing Distinctive no(s). 2397288081 – 2397289080 under Folio No. JSW0723002, standing in the name(s) of shareholders - RAJANI JADHAV & BALARAM JADHAV in the books of JSW STEEL LIMITED has / have been lost / misplaced / destroyed and the advertiser has / have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person (s) who has / have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz KFIN TECHNOLOGIES LIMITED, SELENIUM TOWER B, PLOT NO 31 – 32 GACHIBOWLI, FINANCIAL DISTRICT, NANAKRAMGUDA, HYDERABAD -500 032 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said Share. Date: - 04/09/2024

Name of the Shareholder/s: - MRS. RAJANI JADHAV & MR. BALARAM JADHAV

SHIVA SUITINGS LIMITED CIN: L17110MH1985PLC038265 Registered Office: 384-M, Dabholkar Wadi, Kalbadevi Road, Mumbai - 400002, Maharashtra

#### Tel. No.: 022-22004849 / Fax No.: 022-22087170 Email Id: investor@shivasuitings.com

NOTICE TO THE MEMBERS OF 38TH ANNUAL GENERAL MEETING
The 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 27th Septembe 2024 at 11:30 A.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM in accordance with the Circula issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28.12.2022. [read with Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 21.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021 and 05.05.2022 (Collectively referred to as MCA Circulars)] and SEBI Circular dated 12.05.2020, 15.01.202 and 13.05.2022. Members can join the Meeting through VC/OAVM means only. The Company will be sending the Notice through electronic mode to all the shareholders whose ema addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agents (RTA). The Annua Report for the Financial Year 2023-24 will be available for download from the Company' Website <a href="www.shivasuitings.com">www.shivasuitings.com</a>, the website of the BSE Limited <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and the website of National Securities Depository Limited (NSDL)<a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> The instructions for joining the 38th AGM and the manner for participating in the AGM, remote e voting and for casting the vote through e-voting system during the AGM are provided in the

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 19th September 2024 to 26th September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting In view of the above, the Members are requested to note that, if you have not registered you email address with the Company/RTA you may follow the below mentioned process fo obtaining the login details for e-voting:

shareholders

For Physical | Please provide necessary details like Folio No., Name of shareholde complete address and email address to be registered in signed reques letter, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanne copy of Aadhar Card) by email to

nvestor@shivasuitings.com/investor@bigshareonline.com

For Demat

Please provide Demat account details (CDSL-16-digit beneficiary ID o NSDL-16-digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidate Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to nvestor@shivasuitings.com/investor@bigshareonline.com

The Company/RTA shall co-ordinate with NSDL and provide the login credentials to the

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>, under help section or write an email to <a href="evoting.msdl.co.in">evoting.msdl.co.in</a> or call 18001020990. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Tejas Chaturvedi, Assistant Manager, (NSDL) National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4tl Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call 18001020990

FOR SHIVA SUITINGS LTD

Place: Mumba Date: 04.09.2024

Bharat Tulsan Company Secretary and Compliance Office

For more information please visit: www.shivasuitings.com www.bseindia.com

**KAISER CORPORATION LIMITED** 

REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road,

Phone no.: +91 22 2269 0034 / +91 8169376816. Email Id.: kaisercorpitd@gmail.com, compliancekaiser@gmail.com. Website: www.kaiserpress.com

Notice is hereby given that **31st Annual General Meeting** (AGM) of KAISER CORPORATION LIMITED will be held on **Friday, September 27, 2024 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM)**, in compliance with all applicable provisions of Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of

India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, and

subsequent circulars issued in this regard, the latest one being Genera Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry o

Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD

2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by SEBI and other

applicable circulars issued in this regard, to transact the business as set ou

in the Notice of AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company Unit No. 283-287 2nd Floor F wing, Solaris I, Saki Vihar Road, Andheri (east), Mumbai – 400 072.

Members may note that pursuant to aforementioned Circulars, the 31st AGN

of the Company will be held through VC/OAVM only, without physical

Members may also note that in compliance with the applicable Circulars

Annual Report along with Notice of AGM has been sent electronically only to

members at their registered email addresses. The Dispatch through email is

completed by September 02, 2024. The Annual Report and Notice of AGM is

also available on the Company's website i.e. www.kaiserpress.com and at the

BSE website i.e., www.bseindia.com where the shares of the Company are listed, on the website of PURVA appointed by the Company for providing

The business(es) set out in the notice of AGM, may be transacted through

remote e-voting or e-voting facility at the AGM.
The voting rights of the members shall be in proportion to their share in the

paid-up equity share capital of the Company as on the **cut-off date i.e. 20th September, 2024.** A person whose name is recorded in the Register

of Members/Beneficial owners as on the cut-off date shall only be

entitled to avail the facility of remote e-voting/e-voting at the AGM and a

person who is not a member as on the cut- off date should treat the Notice

The Register of Members and Share Transfer Books of the Company will

remain closed from 21st September, 2024 to 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

The notice of AGM inter-alia includes the process and manner of remote 6

The remote e-voting period commences on 24th September, 2024 a

9:00 A.M. and ends on 26th September, 2024 at 5:00 P.M. (both days

inclusive). The remote e-voting shall not be allowed beyond the said

date and time,

Any person who acquire shares and become member of the Company

after dispatch of notice and holding shares as on cut-off date i.e. September 20, 2024 may obtain login Id and password by sending a

request over email at support@purvashare.com mentioning demat account number/folio number, PAN, name and registered address.

ii. The login credentials for remote e-voting/e-voting during the AGM has been sent along with the notice of AGM to members whose e-mail addresses are registered with the Company. Manner of voting for

members holding shares in physical form, dematerialized form or who have not registered their e-mail address with the Company is provided in

the Notice of AGM, which is also available on the website of the Company. iii. The facility of e-voting shall be made available at the AGM and members

attending the AGM who have not already cast their vote, may cast their

vote electronically on business(es) set forth in the notice of AGM. Furthe

members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

may attend the AGM but shall not be entitled to cast their vote once again

CS G.S. Jambekar, Practicing Company Secretaries (Membership No. FCS

1569), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting and remote e-voting process in a fair and transparent manner.

The results shall be declared not later than forty-eight hours from

conclusion of the meeting by posting the same on the website of the Company www.kaiserpress.com on the website of Purva Sharegistry India

Private Limited at www.purvashare.com and by filing with BSE ltd. It shall

also be displayed on the Notice Board at the Registered Office &

Members who have not registered their email-id are requested to registe

In case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the

Purva e-Voting System, you can write an email to evoting@purvashare.com or

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Deepali Dhuri, Compliance Officer, Purva Sharegistry

(India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011 or send an email to

evoting@purvashare.com or contact at 022- 022-49614132 and 022-49700138.

Send a duly signed request letter to the Registrar and Transfer Agent of the Company i.e. Purva Sharegistry

(India) Pvt. Ltd. (Unit: Kaiser Corporation Limited), Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt. J .R. Boricha marg,

Lower Parel (E), Mumbai 400 011 or email at

support@purvashare.com and provide the following details for registering email address: a) Folio No., b)

Name of shareholder with address, c) Copy of the

share certificate (front and back), d) Copy of PAN card (self attested), e) Copy of AADHAR (self

Please contact your Depository Participant (DP) and

register your email address in your demat account, as per the process advised by your DP.

voting/e-voting and instructions for participation in the AGM.

emote e-voting / e-voting facility at the AGM at evoting purvashare.com

presence of the members at the venue.

Members may further note that-

at the AGM.

Physical Holding

In case

Demat Holding

Corporate Office of the Company.

the same by following the procedure given below:

attested)

of AGM for information purpose only

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION INTERIM APPLICATION (L) NO.28082 OF 2022

EXECUTION APPLICATION (L) NO.491 OF 2020 ASHOK BABULAL VARDHAN

..DECREE HOLDER/ ORIGINAL PLAINTIFF

**VERSUS** 

ZEENAT IQBAL ABDUL REHMAN ...JUDGMENT DEBTOR/ ORIG. DEFENDANT

Zeenat Iqbal Abdul Rehman

Having address at:

I. Hussain Chawl, Education Compound, Opp. Orlam Church Marve Road, Malad (West), Mumbai 400 064.

ii. B-6, Gurukrupa Co-op. Hsg. Society Ltd., Malvani MHADA, Shahid Abdul Hamid Road, Gate No.8, Opp. Bus Depot, Malad (West), Mumbai 400 064,

Take notice that by an Order dated 19<sup>th</sup> August 2024 passed in Interim Application (L) No.12969 of 2024, the Hon'ble High Court was pleased to permit the Decree Holder (Original Plaintiff) to issue substituted service to you by pasting on the conspicuous part of the High Court as well as by publication in two local newspapers. The above Execution proceedings i taken out *inter-alia* seeking execution of the Consent Decree dated 19<sup>th</sup> March 2012 passed in terms of the Consent Terms dated 15th March 2012. The following reliefs are being sought against you:

a. By issuing Notice under Order XXI Rule 22 of the Code of Civil Procedure 1908 against the Judg. Debtor in connection with the Decree dated 19th March 2012;

b. By issuing Notice, orders and direction under Order XXI, Rule 32 of the Code of Civil Procedure, 1908 directing the Judg. Debtor to execute the Deed of Conveyance in favor of the Judg. Creditor along with irrevocable registered Power of Attorney, Declaration of title and placing the Judg. Creditor in possession of the suit property;

By issuing Notice, orders and / direction directing the Judgmen Debtor to settle the claims of (i) Meher Nigar Wd/o. Shaikh Igbal, (ii) Shahbaz S/o. Shaikh Igbal, and (iii) Shiraz S/o. Shaikh Igbal at her costs and expenses and seeking their proper discharge and release from them in connection with their interest in the suit property i.e., land bearing Survey No.33, Hissa No.1, bearing CTS No.280, 280/1 to 52 admeasuring 5450.67 sq. mtrs. equivalent to 6519 sq. yards along with structures standing thereon known as "William Compound" situated at Marve Road, Malad (West), Mumbai 400 064;

In the event, the Judg. Debtor is not complying with the reliefs as sought for herein, then:

e. Direct the Ld. Prothonotary and Senior Master, High Court, Bombay to execute the Deed of Conveyance in favour of the Judg. Credito along with irrevocable registered Power of Attorney, Declaration of title and placing the Judg. Creditor in possession of the suit property;

By issuing Warrant of Arrest under Order XXI, Rule 32 of the Code of Civil Procedure, 1908 of the Judgement Debtor for her detention in Civil Prison on account of wilful and deliberate default and breach of the Consent Decree;

Any other assistance as may be required from this Hon'ble Court from time to time to fully and effectually implement the Decree.

Sincere efforts were made to serve the notice with the Execution Application (L) No.491 of 2020 along with the Interim Application (L) No 28082 of 2022 by RPAD but the packets sent to the Defendant was returned back by the postal authority with remark "Item returned no such person in the address" and "Item Returned, Insufficient Address". Hence, this notice by publication for your awareness.

Copy of the above Execution Application (L) No.491 of 2020 and nterim Application (L) No.28082 of 2022 may please be collected from TUSHAR A. GORADIA - Advocates for the Applicants 12, 3<sup>rd</sup> Floor, Bel<sup>l</sup> Building, 6 Sir P.M. Road, Fort, Mumbai 400 001.

You are requested to keep a track of the matter and appear before the Hon'ble Court as and when the same is listed.

If no appearance is made by yourself or by your Advocate on you behalf or by someone by law authorized to act for you in this matter it will be heard and decided in your absence.

Dated this 4th day of September 2024

TUSHAR A. GORADIA Advocates for Decree Holder/Org. Plaintiff 12, Bell Building, Sir P.M. Road, Next to Bombay Stores, Fort, Mumbai - 400 001. Mobile No. 9821136979

MT EDUCARE LIMITED

Registered Office: 220, 2" Floor, "FLYING COLORS" Pandit Din Dayal Upadhyay Marg, L.B.S. Cross Road, Mulund (West), Mumbai – 400080 Website: www.mteducare.com Corporate Office: 135, Cortinental Building, Dr. A. B. Road, Worli, Mumbai - 400018 Email: info@mteducare.com Tel: 022-2593 7700/800/900 Fax: 022-2593 7799

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ('AGM') of MT Educare Limited ('the Company') will be held on Wednesday, September 25th, 2024 at 02.30 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), India, to transact the businesses as mentioned in the Notice of the AGM.

Mentioned in the Notice of the Adom.

NOTICE is also given that pursuant to Section 91 of the Companies Act 2013, Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 "(LODR)", that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Thursday, 19th September, 2024 to Wednesday, 25th September, 2024 both days inclusive), for the purpose of AGM.

Pursuant to Regulation 44 of LODR and Section 108 of the Companies Act 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended, the Company is pleased to provide Remote e-voting to the shareholders of the Company through National Security Depository imited (NSDL) to enable them to cast their vote electronically for the businesses to be transacted

All the Members are informed that the

i. The remote e-voting shall commence on Saturday, September 21st, 2024 at 9.00 a.m.;

iii. the remote e-voting shall end on Tuesday, September 24th, 2024 at 5.00 p.m.; iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means at the AGM is Saturda 4th September, 2024;

vi. Members may please note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after th

aforesaid date and time for e-voting and once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through ballot paper shall be made available at AGM; and (c) the Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

NSDL's website www.evoting.nsdl.com; and

For MT Educare Limited

Place: Mumbai Date: 03/09/2024 **Company Secretary** 

GREATER MUMBAI REGION, MUMBAI Saasmira, Saasmira Marg, Worli, Mumbai- 400 030

> PUBLIC NOTICE INQUIRY OF Change Report No. 4019 of 2024 Filed by Mr. Hemendra M. Kotha In the matter of GUJARATI SOCIAL UNION

All concerned having interest:

the above Change Report under section 22 of the Maharashtra Public

1) Whether below mentioned property is the property of the trust and could

"Immovable Property acquired on lease by the Trust under the Indenture o lease on leasehold basis and subsequently converted to Occupancy Class-I. All that piece of land bearing Collector's Rent Roll No. 8547 and Cadastral Survey No. 2865 of Bhuleshwar Division and more particularly delineated on the plan annexed and shown thereon situated at the junction of C.P. Tank Road and Vithalbhai Patel Road within the city and Registration Sub-District of Bombay admeasurement 662.58 sq. mtrs (792.41 sq. yards) or thereabouts. On or towards the North and West partly by the strips of land merged in the road and partly by the land bearing C. S No 2866 of Bhuleshwar division. On or towards the South by the property bearing C. S. No. 1/2864 of Bhuleshwar Division and partly by the property bearing C.S. No. 2864 of Bhuleshwar Division. On or towards the Eas partly by the property bearing C.S. No. 2867 of Bhuleshwar Division and

with evidence so as to reach the same at the office address referred hereinabove within 30 days from the publication of this public notice (Objections received thereafter will not be considered.

presuming nobody has got any objection to above inquiry same will be disposed off by passing appropriate order).

Maharashtra State, Mumba This 22nd day of August, 2024

Superintendent

**Public Trusts Registration office** Greater Mumbai Region, Mumbai

NOTICE OF 38<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND **E-VOTING INSTRUCTIONS** 

at 2:00 n.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM" in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") read with the General Circular No.09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No.SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7. 2023 issued by the Securities & Exchange Board of India (collectively "the Circulars") to transact the business as set out in the AGM Notice, without the physical presence of the Members at a common venue.

& Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and in compliance with the Circulars, the Notice of AGM along with the 38th Annual Report for the financial year email addresses are registered with the Company/Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide the Circulars. Members are hereby informed that the

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing the e-Voting facility to its Members to cast their votes on all resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (remote e-Voting). The Company will also provide a facility of e-Voting to Members during the AGM, who have not cast their votes by remote e-Voting. The Company has made arrangement with Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providing facility of remote e-Voting

the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 shall only be entitled to avail of the remote e-Voting facility or e-Voting during the AGM.

The remote e-Voting period will commence at 9:00 a.m. on Sunday, September 22, 2024 and will end at 5:00 p. m. on Tuesday, September 24, 2024. During this period, the Members of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-Voting shall be disabled for voting by CDSL after 5:00 p.m. on Tuesday, September 24, 2024.

Once the vote on a resolution is cast by a Member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of Members shall be in proportion to their shares in Paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024. The detailed instructions relating to remote e-Voting and e-Voting during the

cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. Members who have cast their votes through remote e-Voting will be eligible to attend the AGM, however, they will not be eligible to vote at the AGM. Members whose email/mobile number are not registered with the Company/Depository, may refer to the "Process for those shareholders whose email/mobile number are not registered with the Company/Depositories" described in the Notes to AGM Notice.

In case of any queries or issues regarding e-Voting, Members may refer the 'Frequently Asked Questions' ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under Help Section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact the official of CDSL: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Toll Free No.1800 21 099 11.

Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 19, 2024 to Wednesday,

Place: Mumbai

P. B. Deshpande Company Secretary TATA POWER COMPANY LTD.

**NOTICE** is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the saic securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such clain ith the Company at its Registered Office within 15 days from this date, else the

Company will p	Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.					
Name of Holder(s)	Kind of Securities and Face Value	Folio Number	Certificate Number	Distinctive Number	No. of Securities	
Nirav Manubhai Shah	Equity Face Value Rs.1/-	H5N0015139	10399	23081171 to 23082670	1500	
Place : Ahmedabad. Date : 02-09-2024 Nirav Manubhai Shah						

MANOJ CERAMIC LIMITED **mMCPI** WALL & FLOOR TILE

1,Krishna Kunj, 140, Vallabh Baugh Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 077, Maharashtra, India (T): +91 22 2102 7500. (E): info@mcplworld.com (W): www.mcplworld.com

NOTICE OF THE 18TH ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Manoj Ceramic Limited is scheduled to be held on 30th September, 2024 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio Visual Means ('OVAM') to transact the business, as set out in the Notice convening the said AGM. The AGM is being held through VC/OVAM in compliance with Circular No 14/2020 and 17/20 dated 08th April,2020 and 13th April, 2020 respectively, read with circular Nos. 20/2020 and 09/2023 dated 05th May, 2020 and 25th September, 2023 respectively, issued by Ministry of Corporate Affairs("MCA") and Circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 Corporate Affairs (MCA) and Circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020//S and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May,2020 and 15th January, 2021 respectively read with SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P, CIR/2023/167 dated 07th October, 2023, issued by the Securities and Exchange Board of India('SEBI') (collectively 'Applicable Circulars').

In terms of applicable Circulars, the Annual Report, the Notice convening the AGM and e-voting instructions are being sent only in electronic form to those members whose email addresses are registered with their respective Depository Participant/Registrar and Share Transfer Agent of the Company viz. Purve Sharegistry (India) Private Limited ('Purva'). The Annual Report and Notice o AGM along with the e-voting instructions shall be made available on the website of the Company www.mcplworld.com as well as on the website of Purva viz. https://evoting.purvashare.com/. The same shall also be made available on the rebsite of the Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com.

The Members are requested to refer to the AGM Notice for instructions in respect of attending AGM through VC or voting through electronic means. This newspaper intimation will also be available on the Company's website www.mcplworld.com and on the website of stock exchange.

The Company is providing its members the facilities to exercise their vote on the resolutions proposed to be passed by the electronic means ('remote e-voting') before and at the AGM, by which the Members may cast their votes using the remote e-voting system from a place other than the venue of the AGM. The remote e-voting facility shall commence on Friday, 27th September, 2024 from 09.00 am (IST) and end on Sunday, 29th September, 2024 at 05.00 pm (IST). The remote e-voting module shall thereafter be disabled for e-voting and subsequently enabled for remote e-voting at the AGM.

Only the members whose names appear in the register of Members/Beneficia Owners as on cut off date viz. Monday, 23rd September, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting before and during the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds the shares as on cut-off date may obtain/generate the 'User Id' and 'December' the matter of the AGM. Password 'by sending request at evoting@purvashare.com. For members who have not registered their email Addresses or who have not received the Logir Credentials, the detailed procedure for obtaining the 'User Id' and 'Password' is also provided in the Notice of AGM. If the member has already registered for e-voting he/she can use his/her existing 'User ID' and 'Passowrd'.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again.

In case of any queries, you can write an email to evoting@purvashare.com or contact at 022-49614132 and 022-49700138. In case of any grievance connected with facilities for voting by electronic means, please contact Deepali Dhuri, Compliance officer, Purva Sharegistry (India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011 at the designated email id: evoting@purvashare.com or contact at 022-022-04614132-apd 022-352-20056 022-022-49614132 and 022-35220056.

For, Manoj Ceramic Limited

Date: 03/09/2024

Dhruv Rakhasiya Managing Directo DIN: 03256246

#### **KHANDWALA SECURITIES LIMITED** CIN: L67120MH1993PLC070709

Regd. Office: G-II, Ground Floor, Dalamal House, Nariman Point, Mumbai - 400021. Tel. No: 91-22-40767373; Fax No: 91-22-40767377; Email id: investorgrievances@kslindia.com; Website: www.kslindia.com

NOTICE OF THE 31<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty First Annual General Meeting (AGM) of the Members of Khandwala Securities Limited will be held on Friday, September 27, 2024 at 12.00 noon (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") as per the provisions of the Companies Act, 2013 rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs ("MCA") circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 (collectively referred as "MCA Circulars") and the circulars issued by Securities and Exchange Board of India from time to time (collectively referred as "SEBI Circulars") to transact the business

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars. electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2023-24 have been sent to all the Members whose email id's are registered with the Company/Depository Participant(s) These documents are also available on the Company's website i.e. www.kslindia.com.: website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited and the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

set out in the Notice calling the AGM dated August 12, 2024.

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation of the remote electronic voting or casting vote through the evoting system during the AGM are provided in the notice of the AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system and remote e-voting provided by NSDL.

All the Members are hereby informed that:

 The dispatch of the Notice of the AGM and Annual Report 2023-24 through emails has been completed on September

Remote e-voting period shall commences from Tuesday, September 24, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, September 26, 2024 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. on September 26, 2024.

3. The Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday, September 19, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting or by e-voting system at the date of AGM.

Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of AGM Notice through email only and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024 may obtain the USER ID and password by sending a request at evoting@nsdl.com or to the Company.

The facility for voting will also be made available during the AGM and those Members present in the AGM, who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

For details relating to remote e-voting, please refer to the process and manner for availing E-voting facility send along with the Annual Report. In case of any gueries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of NSDL website or call the toll free no. 022-48867000. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Sagar S. Gudhate at evoting@nsdl.com.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from September 20, 2024 to September 26, 2024 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

Place: Mumbai

Date: September 3, 2024

For Khandwala Securities Limited

Sd/-Paresh Khandwala **Managing Director** 

Date: September 4, 2024

contact at 022-49614132 and 022-49700138

For Kaiser Corporation Ltd. **Bhushanlal Arora** Managing Director DIN: 00416032 ATLANTAA LIMITED

A NO

NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF ATLANATAA LIMITED ("THE COMPANY")

The 41st Annual General Meeting ("AGM") of the Members of Atlantaa Limited

"Company") will be held on Friday, September 27, 2024, at 02:30 P.M. (IST through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") withou

physical presence of the Members at a Common Venue, to transact the business

as set out in the Notice of the AGM dated Thursday, September 05, 2024 The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered

The AGM will be convened in compliance with applicable provision of the

Companies act 2013("Act") and the rules made thereunder; provision of the

Securities and exchange board of India ("SEBI") (Listing and Obligation and Disclosure Requirement) ("Listing Regulation") and the provision of the genera

circular No. 10/2022 dated 28th December 2022, other circulars issued by Mistry

of Corporate affairs and circular no SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated

In Compliance with the aforesaid circulars, the notice of the 41st Annual General

the members at the email ID registered by them with the Company / Depository

For shares held in physical mode - In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of

the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of

PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to

In case shares are held in DEMAT mode - please provide DPID-CLID

(16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card)

AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to <a href="mailto:cs@atlantainfra.com">cs@atlantainfra.com</a>. The Notice and Annual report will be uploaded on company's website www.atlantaalimited.com and on websites of BSE Limited and National Stock

Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com

The Company will provide its members facility of remote e-voting through electronic voting service arranged by NSDL shall also be made available to the members participating in the AGM. In terms of SEBI circular no SEBI/HO/CFD/CMD/

CIR/P/2020/242 dated 9th December 2020, e-voting process will also be enabled for all individual DEMAT account holders', by single log in credential, through their DEMAT accounts/websites of NSDL and/ or CDSL or DPs. The Process and

manner for remote e-voting and voting at the AGM through various modes will be

provided in the notice and also will be available on the Company's website www

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunde

and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members

and Share Transfer Books of the Company will remain closed from September 20

24th September 2024 to 26th September 2024

FOR ATLANTAA LIMITED

PRATHMESH GAONKAR COMPANY SECRETARY

SD/

(From 09.00 AM to 05.00 PM)

20th September 2024.

2024 to September 27, 2024 (both days inclusive).

Date of completion of 05th September 2024

The details are given hereunder:

sending notice of AGM and

Annual Report-2023-24

The date and time of

commencement of remote

The cut-off date for

determining the eligibility

through e-mail

E-voting

to vote

PLACE: MUMBAI

DATE: 04.09.2024

Meeting along with annual report for the financial year 2023-24 will be emailed to

office of the Company which shall be the deemed venue of the AGM

January 2023 issued by SEBI ("Circulars").

Participant(s) ("DPs").

Registration of email -

cs@atlantainfra.com.

respectively

atlantaalimited.com

The business set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company aff v. Any person, will adulties sincles of the company and decontes intended in the company and dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Saturday, 14th Septembe 2024, may write to the Company at the above mentioned email ID or the Registered Office address to obtain Notice of the Meeting and procedure for e-voting.

other voting process at the AGM; vii. The Notice of AGM is available on the Company's website www.mteducare.com and also on the

NSDL's website www.evoting.nsdl.com; and will. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in or call on.: 1800 222 990. Members may also write to the Company Secretary at or ravindramishra@mteducare.com or secretarial@mteducare.com at the Registered Office address of the Company.

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE

P.T.R. No. F-827 (Mumbai)

Whereas Mr. Hemendra M. Kothari, the Applicant above named has filed Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of above named trust and an inquiry is to be made by the Ld. Deputy Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai Viz.

be registered in the name of the trust? **DESCRIPTION OF THE PROPERTY:** 

party by the property bearing C.S. No. 2864 of Bhuleshwar Division." This is to call upon you to submit your objections, if any in the matter along

WHEREAS within the stipulated time if no objections are received ther

Given under my hand and seal of the Hon'ble Deputy Charity Commissioner

#### **UTIQUE ENTERPRISES LIMITED** CIN: L52100MH1985PLC037767

Regd. Office: 603 Lodha Supremus, 453 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel.: 91+22-4619 8172; Website: www.utique.in; Email: info@utique.in

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of Utique Enterprises Limited ("the Company") will be held on Wednesday, September 25, 2024

Pursuant to Section 102 of the Act read with Rule 18 of the Companies (Management 2023-2024 have been sent on September 2, 2024 by email to those Members whose said Annual Report including the AGM Notice is also available on the Company's

website www.utique.in and website of BSE Limited at www.bseindia.com. and e-Voting during the AGM.

A person whose name appears on the Register of Members/Beneficial Owners as on

AGM have been provided in the Notes forming part of the AGM Notice. Only those Members, who will be present in the AGM through VC/OAVM and have not

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the

September 25, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM. By Order of the Board

Date: September 4, 2024

CIN: U51909MH2006PLC166147



याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जमनादास खिमजी शाह, फ्लॅट क्र. बी/९, २ रा मजला मुलजीनगर इमारत क्र. १ को ऑप हाऊ सोसायटी लि., एस व्ही रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ मोजमापित ३५० चौ.फू. चटई क्षेत्र, तालूका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हाचे धारक आणि सभासद आहेत.

सदर मालक कै. श्री. जामनदास खिमजी शाह यांचे २२ फेब्रुवारी, २००९ रोजीस निधन झाले आणि त्यांच्या मृत्युवेळी त्यांच्या द्वारे शासित वारसाहक्क कायद्यानुसार त्यांच्या पश्चात कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी नावे (१) सौ. कमलगौरी जामनदास शाह (पत्नी), (२) सौ. कल्पना मनसुखलाल शाह (मुलगी), (३) सौ. मालती मुकेश शाह (मुलगी), (४) कै. श्री. जयेश जामनदास शाह (मुलगा), (५) श्री. तरुन जामनदास शाह (मुलगा), (६) श्री. प्रकाश जामनदास शाह (मुलगा). ज्याअर्थी कै. श्री. जयेश जामनदास शाह, कै. श्री. जामनदास खिमजी शाह यांचा मुलगा यांचे ०३ जून २०१९ रोजीस निधन झाले त्यांच्या मृत्युवेळी त्यांच्या द्वारे शासित वारसाहक्क कायद्यानुसार त्यांच्या पश्चात कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी नावे (१) सौ. मनिषा जयेश शाह (पत्नी) आणि (२) श्री. तन्मय जयेश शाह (मुलगा)

आता सदर (१) सौ. कल्पना मनसुखलाल शाह, (२) सौ. मालती मुकेश शाह, (३) सौ. मनिषा जयेश शाह (४) श्री. तन्मय जयेश शाह (५) श्री. तरुन जामनदास शाह (६) श्री. प्रकाश जामनदास शाह यांनी त्यांचे सदर फ्लॅटसंबंधीत अधिकार सौ. कमलगौरी जामनदास शाह यांच्या नावे सोडून आणि त्यागित केले. आता सौ. कमलगौरी जामनदास शाह या सदर फ्लॅट आणि शेअर्सच्या एकमेव मालक आहेत

कोणाही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर फ्लॅट मध्ये कोणताही अधिकार, नामाधिकार किंवा हितसंबंध आणि कब्जा असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात **वकील दर्शन एच. भट्ट,** त्यांच्या कार्यालयाचा पत्ता ३०१, जीवन मंदिर सीएचएसएल, गोखले स्कूलच्या समोर, शिंपोली रोड बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ येथे सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून **१**५ (चौदा) दिवसांच्या आत सहाय्यक दस्तावेजांसमवेत रजिस्टर्ड एडी द्वारे सूचित करावे, कसूर . केल्यास अशा कोणाही सदर फ्लॅट मध्ये व्यक्ती/व्यक्तींचे असे कोणतेही दावा/दावे आणि वरील नमद कायदेशीर वारस वगळन कब्जात असल्यास त्यागित समजले जाईल. मुंबई, ०३ सप्टेंबर, २०२४ दिनांकीत

वकील दर्शन एच भट्ट

#### एमटी एज्युकेअर लिमिटेड सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८

नोंदणीकृत कार्यालय : २२०, २ रा मजला, 'फ्लाईंग कलर्स', पंडित दिनदयाळ उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. क्रॉस रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० वेबसाईट : www.mteducare. कॉर्पोरेट कार्यालय: १३५, कॉन्टिगेंटल बिल्डिंग, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८

इंमेलः info@mteducare.com, फोन : ०२२-२५९३ ७७००/८००/९००, फॅक्स : ०२२-२५९३ ७७९९ **सूचना** याद्वारे देण्यात येते की, एमटी एज्युकेअर लिमिटेड ('कंपनी') ची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एजीएम<sup>.</sup> सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स 'ओएव्हीएम') भारत मार्फत **बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४** रोजी दु. ०२.३० वा. घेण्यात येणार आहे.

सूचना ही सुद्धा देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१. कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्टेण-रूटस, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ ('एलओडीआर') च्या रेग्युलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके<sup>°</sup>ही एजीएमच्य हेतकरिता गुरुवार १९ सप्टेंबर, २०२४ पासन बधवार, २५ सप्टेंबर, २०२४ (टोन्ही दिवस मिळन) पर्यंत बंद गहतील एलओडीआर च्या रेग्युलेशन ४४ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० अनुसार कंपनीला एजीएम मध्ये करावयाच्य इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी नॅशनल सिक्यरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल मार्फत कंपनीच्या भागधारकांना दूरस्थ ई-मतदान पुरविल्याचा आनंद होत आहे. सर्व सभासदांनी नोंद घ्यावी की :

. एजीएमच्या सचनेत नमद केले कामकाज इलेक्टॉनिक माध्यमाने करता येईल ii. दूरस्थ ई-मतदानाला शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरुवात होईल.

- iii. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. iv. एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख शनिवार १:
- v. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीची सभास

बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार १४ सप्टेंबर, २०२४ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते सूचना आणि ई-मतदानाची प्रक्रिया प्राप्त करण्यासाठी नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा वरील नमूद ईमेल आयडीव कंपनीला लिह शकतात.

vi. सभासदांनी नोंद घ्यावी की : (ए) दूरस्थ ई–मतदान मॉड्युल ई–मतदानासाठी वरील सदर तारीख आणि वेळेनंत एनएसडीएल द्वारे निक्किय करण्यात येईल आणि सभासदाने उरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतः बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. (बी) बॅलट पेपर मार्फत मतदानाची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि (सी) ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हककदार नाही आणि (डी) ज्या सभासदांची नावे क ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएम मध्ये इतर मतदा प्रक्रिया घेण्यासाठी हक्कदार

vii. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.mteducare.com वर आणि एनएसडीएलची वेबसाईट

www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे, आणि viii. कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकता. आणि सभासदांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा evoting.nsdl.co.in येथे ईमेल करून एनएसडीएलकडे संपर्क करावा किंवा १८०० २२२ ९९० वर फोन करावा. सभासद revindramishra@mteducare.com किंव educare.com येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सचिवांना लिहू शकतात

एमटी एज्युकेअर लिमिटेड करित ठिकाणः मुंबई दिनांकः ०३/०९/२०२४ कंपनी सचिव

## TPI INDIA LIMITED

CIN: L28129MH1982PLC026917

Plot No. J-61, Additional MIDC, Murbad, Thane, Murad, Maharashtra, India, 421401 Tel No. +91 40026214 Website: www.tpiindia.in Email ID: ir@tpiindia.com

## NOTICE OF 42<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

- NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, 28th September 2024 at 12:00 noon through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th April, 2020, 2 January, 2021, 8th December, 2021 & 5th May, 2022 respectively, issued by the Ministry o Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st
- March, 2024 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants compliance with the said circulars. The aforementioned documents will also available or the website of the Company www.tpiindia.in and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the
- The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/e-voting at the AGM.
- Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail info@bigshareonline.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:
- 1. Name registered in the records of the Company;
- 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form):
- Folio No., Share Certificate (For shares held in physical form);
- E-mail id and mobile numbe Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.
- 6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the
- vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same. Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Compani

Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfe Books of the Company shall remain closed from Sunday, September 22, 2024 to Saturda September 28, 2024 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the  $\label{lem:members} \mbox{Members entitled to vote by electronic means or at the AGM}$ ON BEHALF OF THE BOARD

FOR TPIINDIALIMITED

Date: September 3, 2024 Place: Murbad

**Bharat C Parekh** Managing Director DIN: 02650644

### ॲन्टोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड ANTONYWASTE

(सीआयएन: एल९०००१एमएच२००१पीएलसी१३०४८५)

नोंदणीकृत कार्यालय:: ए-५९, रोड नं.१०, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे (पश्चिम) - ४०० ६०४, महाराष्ट्र, भारत फोन: ०२२ ३५४४ ९५५५ ईमेल: investor.relations@antonywaste.in वेबसाइट: www.antony-waste.com

#### तेवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एकत्रितपणे उल्लेख एमसीए परिपत्रके) जारी केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० ०२/२०२१, २१/२०२१ ,०२/२०२२,१०/२०२२ आणि ०९/२०२३ हि अनुक्रमे ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१,०५ मे २०२२,२८ डिसेंबर,२०२२ ऑणि २५ सप्टेंबर २०२३ ची सर्वसाधारण परिपत्रके आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचे १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१,१३ मे २०२२, ०५ जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर २०२३ ची सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२,सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी–पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (एकत्रितपणे उल्लेख दि सेबी परिपत्रके) आणि संदर कंपनी कायदा, २०१३ तील तरतुदी आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिसक्लोझर रिक्रायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या लागू असलेल्या तरतुदी नुसार येथे सूचित करण्यात येत आहे की कंपनीची तेवीसवी वर्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") **बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १९**:**३० वाजता** (भाप्रवे), दिनांक २९ ऑगस्ट २०२४ च्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायावर विचार करण्यासाठी व्हिडियो कॉन्फरन्सिग ("व्हीसी")/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") व्दारे आयोजित करण्यात आलेली आहे.

 वार्षिक अहंवाल पाठविणे आणि संकेतस्थळावर प्रसिद्धी: कंपनी कायद्याच्या कलम अनुसार स्पष्टीकरण निवेदनासह एजीएमची सूचना व २०२३–२४ चा एकात्मिक अहवाल ज्या सभासदांनी त्यांच्या इमेल आयडी ची नोंद कंपनी / डिपॉझिटरीज / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफुर एजंट यांच्याकडे केली आहे त्यांना मंगळवार, दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पथ्दतीव्दारा पाठविण्यात आला आहे. वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना आणि २०२३–२४ चा एकात्मिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.antony-waste.com आणि स्टॉक एक्सचेंज च्या संकेतस्थळांवर म्हणजेच बीसीई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि नॅशनल

सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com ह्या संकेतस्थळावर उपल्बंध आहे. दरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान: कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ (फेरफार करण्यात आलेल्या) च्या नियम २० सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदाच्या कलम १०८ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ व नमुद परीपत्रकांनुसार, अभिलेख तारीख, **बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२४** पर्यंत च्या कंपनीच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने म्हणजेच, सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणाह्न (दूरस्थ ई–मतदान) आणि ई–मतदान सुविधेद्वारा, एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या कोणत्याही किंवा सर्व

व्यवसायावर मतदान करता येईल. कंपनीने ई-मतदानाच्या सुविधेसाठी एनएसडीएलच्या सेवांची नियुक्ती केली आहें.

केवळ असे सभासद ज्यांची नावे डिपॉझिटरीद्वारे ठेवण्यात येणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये अभिलेख तारखेपर्यंत नोंद झाली आहे, ते दुरस्थ ई-मतदानासाठी किंवा ई-मतदानासाठी पात्र होतील.

दूरस्य इ-मतदानाया तपाराल खालाल प्रमाण:	
दूरस्थ ई-मतदान सुरवात	रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी स. ९.०० वा. पासून (भाप्रवे)
दूरस्थ ई-मतदान समाप्ती	मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत (भाप्रवे)

ह्या कालावधीदरम्यान सभासदांना त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे करता येईल. त्यानंतर एनएसडीएल द्वारे दूरस्थ ई-मतदान प्रणाली अकार्यक्षम करण्यात येईल. एजीएमला हजर असलेले सभासद, ज्यांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदाना द्वारे दिलेले नाही ते एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्यास पात्र असतील.

त्याशिवाय, असे सभासद, ज्यांनी त्यांचे मतदान दूरस्थ ई-मतदाना द्वारे सभेच्या दिनांकापूर्वी केले आहे ते सभेमध्ये हजर राह् शकतात परंतु, त्यांना पुन्हा सभेमध्ये मतदान करता येणार नाही.

व्हिसी / ओएव्हीएमद्वारे सहभागी होण्यासाठी आणि ज्या सभासदांनी त्यांच्या ई-मेल आयडी ची नोंद केलेली नाही त्यांच्यासाठी दुरस्थ ई-मतदान व ई-मतदानाची प्रक्रीया आणि ई-मतदानाच्या प्रक्रीयेची तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे. शंका / दूरस्थ ई-मतदानासंदर्भात सहाय्य आणि/ किंवा व्हिसी/ ओएव्हीएमद्भारे एजीएमला हजेर राहण्याबद्दल:

एजीएम नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर परंतू अभिलेख तारखेला किंवा त्यापूर्वी जर एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य बनली असेल, तो/ती वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी नाव, डीपी–आयडी क्लायंट–आयडी (१६ अंकी डीपी–आयडी + क्लायंट-आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी) आणि पॅन कार्डचा उल्लेख असलेले विनंती पत्र evoting@nsdl.com वर आणि एक प्रत investor.relations@antonywaste.in वर ई-मेल द्वारे पाठवू शकतात.

एजीएम पूर्वी/दूरम्यान मतदानाशी संबंधित किंवा लॉगिनच्या तांत्रिक समस्येशी संबंधित काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि भागधारकासाठी ई–वोटिंग युजर मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> पाहू शकता किंवा दूरध्वनी क्र. ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर संर्पक करू शकता किंवा evoting@nsdl.com वर विनंती



ॲन्टोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड

हर्षदा राणे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ए३४२६८

संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने

सही / -

**ठिकाण:** गुरुग्राम

**तारीख:** ०३ सप्टेंबर २०२४

# बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६ नोंदणीकृत कार्यालय: ३०१ व ३०२, ३ रा मजला, पेनिनसुला हाइट्स ,सी डी बर्फिवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३

फोन: (९१-२२) २६२१ ६००० • फॅक्स: (९१-२२) २६२१ ६०७७ ई-मेल: <u>bentleycommercial@gmail.com</u> • वेबसाईट: <u>www.bentleycommercialent.in</u>

# ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई—व्होटिंगसंबंधीची माहिती आणि पुस्तिका बंद करणे यांसंबंधीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **बेन्टले कमर्शिअल एंटरप्रायझेस लिमिटेडच्या** ('कंपनी') सभासदानी **३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२४** रोजी **सकाळी ११.०० वाजता**, ३०१ आणि ३०२, तीसरा मजला, पेनिनसुला हाइट्स्, सी.डी.बर्फिवालारोड, अधेरी (पश्चिम) वुंबई – ४०० ०५८ येथे, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे.

कपनी कायदा, २०१३ ('कायदा') मधील कलम १०१ व त्यासोबत कपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५, मधील नियम १८ याच्या अनुषंगाने, सदर सूचना व त्यासोबत प्रतिनिधी प्रपत्रे, उपस्थिती चिट्ठी, लेखापरीक्षित आर्थिक विवरणे आणि संचालक मंडळाचा आणि लेखापरीक्षकांचा, ३ १ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा अहवाल सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर टपालाद्वारे/कुरिअरद्वारे आणि ज्या सभासदांचे . भेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण अभिकर्ता, लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 'एलआयआयपीएल') याच्याकडे नोंदवलेले असतील, त्यांना इलेक्ट्रॉनिम माध्यमातून पाठविण्यात आलेले आहेत. सदर कागदपत्रे प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम कपनीने **दिनांक ३ सप्टेंबर, २०२४** रोजी पूर्ण केलेले आहे. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर, म्हणजेच<u>https://bentleycommercialent.in/wp-</u> content/uploads/2024/09/Annual-Report\_Bentley-2024-2.pdf वर आणि एलआयआयपीएलच्या संकेतस्थळावर, म्हणजेच https://instavote.linkintime.co.in/ वर अपलोड करण्यात आलेले आहेत. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना 'बीएसई लेमिटेडच्या' संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

कपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील रेग्युलेशन ४२ याच्या अनुषंगाने कपनीच्या सभासदाची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका, वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासार्व प्रभासदाची /भागधारकाची पात्रता निश्चित करण्यासाठी, **मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर, २०२४** पासून **सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२४** पर्यंत [दोन्ही दिवस समाविष्ट) बद राहतील.

. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ च्या दृष्टीने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५, व त्यासोबत नियमांमधील नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील रेग्युलेशन ४४ व इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज् ऑफ इंडियो यानी प्रसृत केलेलेया सेक्रेटरिआल स्टॅंडर्ड्स ऑन जेनरल मिटिंग्ज (एसएस–२) याच्या सहवाचनातर्गते, कंपनी आपल्या भागधारकांना ३९व्या . गर्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या उपरोक्त सूचनेत उल्लेख केलेल्या ठरावावर त्याचे मत देता यावे म्हणून त्यासाठी एलआयआयपीएले यांनी पुरविलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा (ई–व्होटिंग) उपलब्ध करून देत आहे.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ च्या नियमांमधील नियम २० अनुसार कंपनीने सभासदांनी रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून किंव वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतपत्रिकाच्या माध्यमातून मत देण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी **सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२४** ही ''**अंतिम तारीख**'' निश्चित केलेली आहे.

रिमोट ई–व्होटिंगसंबंधीच्या तपशीलवार सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या आहेत आणि त्या एलआयआयपीएल यांच्या संकेतस्थळावरील ई–व्होटिंग प्लॅटफॉर्मवर <u>https://instavote.linkintime.co.in</u> ह्या लिंकखाली उपलब्ध आहेत.

सभासदाना खालीलप्रकारे विनती करण्यात येत आहे: ⑶ रिमोट ई-व्होटिंगु शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन रविवार, दिनांक २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी **५.०० वाजता संपेल**. सदर तारीख आणि वेळेनतर सभासदाना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. सभासदाने एकदा ठरावावर त्याचे मत दिले, की ते त्यानतर बदलता येणार नाही.

(ब) सभासदाचे मतदानाचे हक्क त्यांनी कंपनीच्या भरणा केलेल्या भांडवलातील त्यांनी **सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२४** रोजी ('अंतिम तारींख') भागांच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरिज्ने ठेवलेल्या सभासदांच्या नोंदवहीत किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत उपरोक्त तारखेस नोंदवलेले असेल, ती रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्यास पात्र

क) जी कोणी व्यक्ती वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना पाठवून झाल्यानंतर कंपनीची सभासद होऊन अतिम तारखे, म्हणजेच **सोमवार, दिनांक २३** ्**सप्टेंबर, २०२४** रोजी भाग धारण करीत असेल, ती <u>enotices@linkintime.co.in.</u> वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. परंतु, जर कोणी व्यक्ती एलआयआयपीएल यांच्याकडे ई–व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर ती तिचे मत देण्यासाठी तिचा अस्तित्वातील

युजर आयर्डी आणि पासवर्ड वापरू शकेल. (ङ) ज्या सभासदांनी सभेपूर्वी त्यांचे मत रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून दिलेले असेल, तेही सभेस उपस्थित राहू शकतात, पण त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. मतपत्रिकांच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी

इ) कंपनीच्या मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेची छाननी (म्हणजेच रिमोट ई–व्होटिंग आणि एजीएममधील ई–व्होटिंग) योग्य आणि पारदर्शकपणे पार पाइन त्यावरील अहवाल कंपनीच्या अध्यक्षाकडे किंवा त्यानी लेखी स्वरूपात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे, वार्षिक सर्वसाधार

मुंबईचे भागीदार, श्री. हिमाशू कामदार (मेंबरशीप क्रमांक FCS-5171, C.P. No. 3030) यांची नियुक्ती केलेली आहे. (ई) रिमोट ई–व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धतीसाठी सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या सूचना पाह् शकतात. ई–व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींसाठी तुम्ही श्री. अतुल चव्हाण, असोसियेट — टेक्नॉलॉजी ग्रुप, लिंक इनटाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ यांच्याशी त्यांच्यासाठी दिलेल्या <u>enotices@linkintime.co.in</u> या ईमेल आयडीवर किंवा टेळी. ०२२ — ४९१८६००० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कंपनीच्या सेक्रेटरिअल डिपार्टमेंशी <u>bentleycommercial@gmail.com</u> वर संपर्क साधू शकता.

संपल्यानंतर ४८ तासांच्या आत सादर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स राठी अँड असोसिएट्स प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरिज

बेन्टले कमर्शिअल एंटरप्रायझेस लिमिटेड करिता

मीनाक्षी जे. भंसाली

ठिकाण: मुंबई दिनांक: ४ सप्टेंबर, २०२४

दिनांक : ०३ सप्टेंबर २०२४

संचालक आणि कंपनी सचिव (डिआयएन: ०६९३६६७१)

# जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमिशियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे चल्लाघट्टा, बंगलुरू - ५६००७१. <u>शाखा कार्यालयः</u> मोदी प्लाझा, कार्यालय क्र.७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट, लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर,

### ई-लिलाव सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सरफैसी ॲक्ट) २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुर्दीन्वये ई-लिलावामार्फत विक्रीकरिता जाहीर सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि तमाम जनतेला कळविण्यात येरं की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद खात्यामधील गहाण मिळकतीचा ऑनलाईन लिलाव (ई-लिलाव) हा येथील खालील विहित तारखेस ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' करण्यात येईल.

3	ि. कर्ज खाते क्रमांक	मूळ कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदारांचे नाव	१३-२ सूचनेची तारीख	कब्जाची तारीख	१८-०८-२०२४ रोजीस विद्यमान उर्वरित थकबाकी	मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत भा. रु. त	इसारा अनामत रक्कम (इअर) भा. रु. त	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	बोली सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि ठिकाण
	४५६८९४२००००७७२	१) अनिल दादाजी सोनवणे (कर्जदार), २) दीक्षा अनिल सोनवणे (सह-कर्जदार)	78.06.20.89	98.99.7077	रु.११,३०,३३४.११/- (रूपये अकरा लाख तीस हजार तीनशे चौतीस आणि अकरा पैसे मात्र)	१३.०९.२०२४ स.९.३० ते सांय. ०५.००	रु. १०,२६,०००/ – (रुपये दहा लाख सञ्जीस हजार मात्र)	रु. १,०२,६००/ – (रुपये एक लाख दोन हजार सहाशे मात्र)	२१.०९.२०२४ @ स.११.३० ते दु. ०२.००	२०.०९.२०२४ सांय. ०५.३०. च्या आधी जना स्मॉल फायनान्स बँक लि., मोदी प्लाझा, कार्यालय क्रं.७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट, लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोग पागे –४१४०३७

मिळकतीचे वर्णन/परिशिष्टः नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील ध्रुव नगर, सातपूर गंगापूर रोड, नाशिक येथील, सर्व्हें क्र. ६५/२ ए, पी. क्र. ०२, फ्लॅट धारक क्र.०८, दुसरा मजला, स्टुडिओ अपार्टमेंट, मोजमापित क्षेत्र ४७५ चौ. फू.स्थावर मिळकतीचे ते सर्व

भाग आणि विभाग. सीमा: **पूर्वोने:** प्लॉट क्र.०३, **पश्चिमेने:** प्लॉट क्र.०१, उत्तरेने: एसे क्र. ६५/१, **दक्षिणेने:** ९ मीटर कॉलनी रोड.

मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे तत्वाने'' विकण्यात येतील. आणि ई-लिलाव ''ऑनलाईन'' करण्यात येतील. लिलाव वेबपोर्टल https://bankauctions.in आणि www.foreclosureindia.com येथे बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. ४ क्लोज मार्फत करण्यात येईल. अधिक माहितीकरिता आणि तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑन्लाईन प्रशिक्षणाकरिता संभाव्य बोलीदार **मे. ४ क्लोजर; संपर्क श्री. अरिजित कुमार दास संपर्क क्रमांक: ८१४२०००७२५** ईमेल आयडीः info@bankauctions.in / arjit@bankauctions.in यांना संपर्क करु शकतात

ई-लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तीवरील तपशिलाकरिता आणि मिळकतीशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता कृपया **जना स्मॉल फायनान्स बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री. कौशिक बग (मोबा क्र.: ७०१९९४९०४०), श्री. दिलशाद** (मोबा. क्र. ८४३३५०८७५९). श्री. रंजन नाईक (मोबा. ९५९०८५८२४९) यांना संपर्क करावा. प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहितीं आणि समजुतीप्रमाणे तेथे मिळकतीवर भार नाहीत. तथापी इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीच नामाधिकार, भारांच्या संदर्भांत त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. अटी युक्त बोली स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर गहाण मिळकतीचा नियोजित ई-लिलाव करण्याबाबत वरील नावाचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुध्दा सूचना आहे. कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद रकमेसह तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकता करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीचे विक्री करण्यात येईल आणि उर्वरित काहि असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल

देनांक : ०४.०९.२०२४, ठिकाण: नाशिक

यात्रा ऑनलाइन लिमिटेड नॉदणीकृत कार्यालयः युनिट क्र. बी-२/१०१, पहिला मजला, मॅरथॉन इनोव्हा बिल्डिंग, मॅरथॉन नेक्स्टजेन कॉम्प्लेक्स, बी-विंग, जी. कदम मार्ग, पेनिसुला कॉर्पोरेट पार्कसमोर, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३, महाराष्ट्र सीआचएन: एल६३०४०एमएच२००५पिएलसि१५८४०४, वेबसाइट: www.yatra.com.

## यात्रा ऑनलाइन लिमिटेडच्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ("AGM") सूचना आणि ई-वोटिंग माहिती

सूचना दिली जाते की यात्रा ऑनलाइन लिमिटेड (''कंपनी'') (सीआयएन: एल६३०४०एमएच२००५पिएलिस१५८४०४) च्या सदस्यांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ४:३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरिनंसग (''व्हीसी'') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') सुविधेद्वारे आयोजित केली जाईल, ज्या ठरावांचे व्यवहार १८ व्या एजीएम च्या सूचनेत नमूद करण्यात आले आहेत. सूचना दिली जाते की यात्रा ऑनलाइन लिमिटेड (''कंपनी'') (सीआयएन: एल६३०४०एमएच२००५पिएलसि१५८४०४) च्या सदस्यांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ४:३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरिनंसग (''व्हीसी'') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') सुविधेद्वारे आयोजित केली जाईल, ज्या ठरावांचे व्यवहार १८ व्या एजीएम च्या सूचनेत नमूद करण्यात आले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') सहभागी होणारे सदस्य कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०३ अंतर्गत कोरम म्हणून गणले जातील. पुढे, एमसीए परिपत्रकांनुसार, या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (''एजीएम'') सदस्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याची आणि मतदान करण्याची सुविधा उपलब्ध नाही

वरील एमसीए परिनंत्रक आणि एसईबीआय परिपत्रकांच्या अनुपालनात, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवाल आणि १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठविण्यात येत आहे, ज्यांची नाजे सदस्य नोंदवही/लाभग्राही नोंदवहीमध्ये बुधवार, २८ ऑगस्ट २०२४ च्या व्यवसायाच्या बंद झाल्यानंतर दिसतात आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटस किंवा कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट ''आरटी एजंट'') किंवा कंपनीकडे नोंदवले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी वार्षिक अहवाल दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्यात आला आहे, ज्यांच्या ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/ आरटी एजंट कडे नोंदवलेले आहेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवाल आणि १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.yatra.com स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर www.nseindia.com आणि ई-वोटिंग सुविधा पुरवठादार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या नेबसाइटवर www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.

ई-मेल पत्ते नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची पद्धतः कंपनीची संपूर्ण भागधारिता डिमॅटेरियलाइज्ड स्वरूपात आहे. तथापि, जर सदस्यांनी सर्व संप्रेषणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आपला ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदविला/अद्ययावत केला नसेल आणि/किंवा बँक खाते मँडेट आणि केवायसी नोंदविला/अद्ययावत केला नसेल, तर कृपया आपल्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') यांनी दिलेल्या प्रक्रियेनुसार आपल्या डिमॅट खात्यात तपशील

कंपनी अधिनियमाच्या कलम १०८ अंतर्गत आणि कंपन्यांच्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') च्या नियम २०, स्चीबद्धता नियमांचे नियमन ४४, नेळोनेळी सुधारित केलेले आणि दिनांक ११ जुलै २०२३ च्या सेबी मास्टर परिपत्रकाच्या अटींनुसार ई-वोटिंग सुविधा पुरविणाऱ्या सूचीबद्ध संस्थांबाबत, कंपनीने ई-वोटिंग सुविधा पुरिवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची एजन्सी म्हणून सेवा घेतली आहे.

कंपनीने सदस्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत नमूद केलेल्या मुझ्यांवर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करू दिली आहे, ज्यामध्ये ''रिमोट ई-बोटिंग'' सुविधेद्वारे एजीएम पूर्वी किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (''एजीएम'') इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करता येईल. १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') सहभागी होण्याच्या सूचना आणि सहभाग व मतदानाची पद्धत एजीएम च्या सूचनेत दिली आहे. डिमॅट स्वरूपात, भौतिक स्वरूपात शेअर्स धारक असलेल्या सदस्यांसाठी आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत अशा सदस्यांसाठी मतदानाची पद्धत १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत दिली आहे.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखून ठेवलेल्या लाभधारकांच्या नोंदवहीत कट-ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी नमृद आहे, तीच व्यक्ती रिमोट ई-वोटिंग किंवा १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') सहभागी होण्याची आणि त्याद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल.

सदस्यांसाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल (दोन्ही दिवस समाविष्ट)

रिमोट ई-वोटिंग सुरू होण्याची वेळ, शानिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भारतीय वेळेनुसार)(आय.एस.टी.) दिवस आणि तारीख रिमोट ई-बोटिंग संपण्याची बोळ, दिवस मिंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय बोळेनुसार)(आय.एस.टी.)

कोणतीही व्यक्ती जी १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सदस्य बनली आहे आणि कट-ऑफ तारखेप्रमाणे शेअर्स धारित करते, ती व्यक्ती डीपी आयडी आणि क्लायंट आयडी / फोलिओ क्रमांकाचे तपशील देऊन evoting@nsdl.co.in. वर ई-मेल पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते, ज्याची प्रत investors@yatra.com. वर देखील पाठवावी. १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'' सूचना कंपनीच्या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये युजर आयडी आणि वोटिंगसाठी नोंदणीकृत असाल, तर आपला विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपले मत नोंदवू शकता.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५:०० वाजल्यापर्यंत (भारतीय प्रमाण नेळ) (आयएसटी) परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त, १८ व्या एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक वोटिंग प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल, ज्या सदस्यांनी १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') हजेरी लावली आहे आणि आधीच रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवलेले नाही.

ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवले आहे, ते देखील १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (''एजीएम'') उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही शंकांसाठी, कृपया www.evoting.nsdl.com. च्या डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध

असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, सदस्यांनी श्रीमती पल्लवी म्हात्रे, विरष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३, भारत, संपर्क तपशील: evoting@nsdl.com. संपर्क क्रमांक: ०२२ ४८८६ ७००० यांच्याशी संपर्क

सदस्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायांवर रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवण्याची संधी देखील मिळेल.

सदस्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत दिलेल्या सर्व टिप्पण्या आणि विशेषतः १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'' सामील होण्यासाठीच्या सूचनांचे, तसेच १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (''एजीएम'') रिमोट ई-वोटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मत कसे द्याने याच्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करण्याची विनंती केली जाते.

यात्रा ऑनलाइन लिमिटेडसाठी स्वाक्षरी/ दर्पण बत्रा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी मोबाईल क्र. अ १५७१९

# 🎗 Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः माइंडस्पेस जुईनगर, ८ वा मजला, प्लॉट क्र. जीईएन २/१/एफ, टॉवर १, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी शिरवणे, जुईनगर, नवी मुंबई, ठाणे – ४००७०६ सीआयएन: एल६५१००एमएच२००७पीएलसी१७१९५९ **ई-मेल**: cs@finobank.com वेबसाईट: www.finobank.com फोन: +९१ २२ ७१०४ ७०००

#### व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी) / अन्य दृक श्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांद्वारे आयोजित ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की **फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड ची ('बँक') ८ वी वार्षिक सर्वसा<mark>धारण सभा ('एजीएम') बुधवार दिनांक</mark>**

२५ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार ('भाप्रवे') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ('व्हिसी') / अन्य दृक श्राव्य माध्यमे (**'ओएव्हीएम**') यांद्वारे एजीएमच्या सूचनेत नमुद्र केलेल्या कामकाजाकरिता आयोजित करण्यात आली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, ०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, १०२२ आणि ०९/२०२३ दिनाक २५ सप्टेंबर, २०२३ याच्या अनुपालनार्थ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/CMD२/CIR/P/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD9/P/CIR/२०२३/००१ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ आणि SEBI/HO/CFD/CFD-PoD-२/P/CIR/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ (सामुदायिकरित्या **'लाग् परिपत्रके'** म्हणून संबोधित) व सेबी (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ चा ('**'सेबी सूचीबद्धता अधिनियम**'') अधिनियम ४४ यांच्या अनुषंगाने बँकेने एजीएम सूचनेसह आर्थिक वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम मंगळवार, दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी पूर्ण केले आहे ज्यांचे इमेल पत्ते बँक/ रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट **'आरटीए'**) / डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत.

एजीएम सूचनेसह आर्थिक वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल बँकेच्या वेबसाईटवर <u>www.finobank.com</u> येथे उपलब्ध आहे आणि याशिवाय स्टॉक एक्सचेंजेस वेबसाईट्स म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> येथे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे आणि बँकेद्वारे नियुक्त इ-मतदान सेवा पुरवठादार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **'एनएसडीएल'**) यांच्या वेबसाईटवर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे देखील उपलब्ध आहे.

### दूरस्थ इ–मतदान व एजीएममध्ये इ–मतदान

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: सप्टेंबर ०३, २०२४

कंपनी कायदा, २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, सेबी सूचीबद्धता आणि सचिवीय मानके – २ अधिनियम ४४ चे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी करण्यात आलेली सर्वसाधारण सभांविषयीची सचीवीय मानके यांच्या अनुपालनार्थ एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेचा वापर करून म्हणजेच एनएसडीएल द्वारे पुरविण्यात येणाऱ्या दूरस्थ इ–मतदान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ı	इ-मतदानासाठा आतम / कट आफ ताराख	बुधवार, १८ सप्टबर २०२४		
l	दूरस्थ इ-मतदानाची सुरुवात	रविवार, २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ९.०० (भाप्रवे)		
ı	दूरस्थ इ-मतदानाची समाप्ती	मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० (भाप्रवे)		
ı	जे सभासद व्हिसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातन एजीएममध्ये उपस्थित असतील आणि जर त्यांनी दरस्थ इ–मतदानादारे आपले मत दिलेत			

नसेल तर ते एजीएमदरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ इ–मतदानाद्वारे आपले मत दिलेले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील व सहभागी होऊ शकतील परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास पात्र असणार नाहीत. यानुसार, एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचे पालन करून दूरस्थ इ–मतदान व एजीएममध्ये इ–मतदानाद्वारे आपले मत देऊ

शकतात. सभासदाने एकदा एका ठरावावर आपले मत दिल्यावर नंतर त्यात बदल करण्याची त्याला/ तिला अनुमती असणार नाही. र्केंक्या ज्या सभासदांची नावे सभासद नोंदवही/ डिपॉझिटरीज म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('**एनएसडीएल**') सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (**'सीडीएसएल'**) यांच्या देखभालीत असणाऱ्या लाभार्थी मालक नोंदवहीमध्ये **बुधवार** दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजी ('अंतिम तारीख'/ 'कट ऑफ तारीख') नोंदवलेली असतील ते एजीएमपूर्वी दूरस्थ इ-मतदान व एजीएमदरम्यान इ–मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

बँकेचे सर्व शेअर्स डिमटेरिअलाइज्ड स्वरुपात आहेत. दूरस्थ इ–मतदान आणि एजीएम दरम्यान ई–व्होटिंगसह, ज्या सभासदांनी अद्याप आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांनी ते नोंदविण्याची आणि/ किंवा आपले मत देण्याची पद्धती यांच्या सविस्तर प्रक्रिया/ सूचना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या आहेत. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे अंतिम / कट ऑफ तारखेला बँकेच्या भरणा झालेल्या शेअर्स भांडवलातील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणात असतील, बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या तरतुदीनुसार, वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे आणि आरबीआय (बँकिंग कंपन्यांमध्ये शेअर्सचे संपादन आणि धारण किंवा मतदानाचे अधिकार) निर्देश, २०२३ दिनांक १६ जानेवारी २०२३ च्या

जी व्यक्ती एजीएमची सूचना पाठविण्याचे काम पूर्ण झाल्याच्या तारखेनंतर बँकेचे शेअर्स प्राप्त करेल व बँकेची सभासद बनेल आणि अंतिम , कट ऑफ तारखेला भागधारणा करत असेल तिने एजीएमपूर्वी दूरस्थ इ–मतदान व एजीएमदरम्यान इ–मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ पाहावा.

दूरस्थ इ-मतदानाची प्रक्रिया व एजीएमदरम्यान इ-मतदानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात याची छाननी करण्यासाठी संचालक मंडळाने मेसर्स कौशिक जोशी अँड कं., प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांचे श्री. त्रिभुवनेश्वर कौशिक (सदस्यत्व क्रमांक एफ१०६०७) आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. सव्यसाची जोशी (सदस्यत्व क्र. एफ१२७५२) यांची परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

एजीएम दरम्यान रिमोट इ–मतदान किंवा इ–मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सभासद एजीएमची सूचना आणि एफएक्यूज आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वरील डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या इ-मतदान माहितीपुस्तिकेचा संदर्भ पाह् शकतात किंवा ०२२– ४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७००० या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधू शकतात किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवू शकतात. जर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या सुविधेविषयी काही तक्रारी असल्यास, कृपया श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, ग़्नएसडीएल, तिसरा मजला, नमन चेंबर, प्लॉट सी–३२, जी–ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०० ०५१, किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> यांच्याशी संपर्क साधावा. अथवा, सभासद त्यांच्या शंका <u>cs@finobank.com</u> येथे देखील इमेल पाठवू शकतात. अधिक माहितीकरिता, सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचना वाचाव्यात.

> फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड करिता, स्वाक्षरी / -बसवराज लोणी

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

सही/-प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड